

August 22, 2024

To, **BSE Limited,**1st Floor, New Trading Wing,
Rotunda Bldg, P.J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

Dear Sir/Madam,

Scrip Code No.: 531859

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed herewith copies of newspaper advertisement published in 'Business Standard' (in English) & 'Navakal' (in Marathi) newspapers relating to information regarding 33rd Annual General Meeting (AGM) of the Company scheduled to be held on Thursday, September 26, 2024 at 03.00 pm (IST) through Video Conferencing (VC) /Other Audio-Visual Means (OAVM).

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Oriental Rail Infrastructure Limited

Hardik Chandra Company Secretary

Encl.: as above

Trai may clear the air on OTT licensing by mth-end

Telcos reiterate that OTT communication covered under new Telecom Act

SUBHAYAN CHAKRABORTY

New Delhi, 21 August

he Telecom Regulatory Authority of India (Trai) is set to provide its recommendations on whether communication over-the-top (OTT) services such as WhatsApp, Facebook Messenger, and Telegram should be brought under an authorisation or licensing regime similar to telecom operators like Reliance Jio, and Bharti Airtel, Department of Telecommunications (DoT) officials said.

Tech and startup industry bodies have been at loggerheads with telecom operators on efforts to bring OTTs under a licensing regime, which will open them up to taxation.

Trai floated a consultation paper on the framework for service authorisations granted under Telecommunications Act, 2023.

As part of the public consultations on the issue held on Wednesday, industry voices reiterated their positions on the matter, officials said. "Trai will provide clarity on the

matter by the end of the month," an official said. Telcos have repeated that OTT communication services are covered under

the new Telecom Act as an access service, and demanded 'same service same rules' for OTT players, he added. Meanwhile, tech interests have

stressed any additional regulatory intervention will lead to entry costs on the NASSCOM and the US India Strategic

which could be passed on to consumers.

OTTs have also stressed that telcos operate solely at the network layer while OTTs function exclusively at the application laver.

On Wednesday, telecom industry body Cellular Operators Association of India (COAI) said this characterisation is fundamentally flawed and misrepresents OTT service providers contribute the technical reality of modern IP communications.

"As per our understanding, OTT Communication services are covered under the new Telecom Act as an access service," SP Kochhar, director general, COAI said.

Earlier this week, the Internet &

therefore, the same service-same rule does not apply. OTTs and telcos complement each other and do not compete. immensely to the revenues generated by TSPs," Nasscom had said.

But DoT officials told Business Standard earlier this week that OTTs in general remain a grey area until further clarity is provided by the government.

The 46-page Telecom Act passed in the Parliament in December last year, Mobile Association of India (IAMAI), defined telecommunications services as "any service for telecommunications"

Full Stack Developer, SEO Executive, industry, increase the cost of service, Partnership Forum (USISPF) among Digital Sales Associate, and UI/UX others wrote to the government arguing Designer emerged as the most indemand positions for freshers, against efforts to include them under the Telecom Act. "OTTs are fundamentally different from telecommunication services and

Ex-TechM India prez launches Humanize

BS REPORTER Mumbai, 21 August

ASHUTOSH MISHRA

New Delhi, 21 August

on Wednesday.

Around 72 per cent of employers in

India intend to hire freshers in the

second half of 2024, according to a report released by TeamLease EdTeach

The report titled 'Career Outlook

Report (July-December 2024)',

companies across India conducted

indicated a positive trend in the job

e-commerce and technology start-

retail were the top three industries

in the remaining part of the year.

according to the survey.

Further, in terms of job roles,

The study also highlighted that

ups, engineering & infrastructure, and

showing greater intent to hire freshers

based on a survey of over 603

between April and June 2024,

Amongst different sectors,

market for new graduates.

Mahindra India's former president Jagdish (pictured) has announced his entrepreneurial venture with the launch of Humanize, a Generative AI-powered software-as-aservices company.

Humanize is a GenAI first SaaS venture that also integrates low code/no code.

which is headquartered in the US with offices in Delhi and Bengaluru, has also investreceived ment from digtalent

solutions provider NLB Services. NLB Services has invested an undisclosed amount into the technology solutions company, the majority of which will be directed toward scaling technology and R&D, developing the AI platform, creating CoEs, and expanding the workforce.

Humanize will initially focus on India, West Asia, the US, and the Global Capability Center and, in the long term, explore international markets like Southeast Asia, Germany, the Nordics, the UK. Australia and

72% EMPLOYERS INTEND TO HIRE FRESHERS IN H2CY24: TEAMLEASE

TALENT HUNT

Hiring intent figures for H2CY24 (in %)

Top sectors

E-commerce & tech startups **Engineering and** infrastructure Retail

Actoss geographics				
Bengaluru	0.74			
Mumbai	0.60			
Chennai	0.45			

employers were particularly seeking candidates with skills in cybersecurity, cloud computing, data analytics, and search engine optimisation.

Corporate sector employment growth declines to 1.5% in FY24: BoB

New Delhi, 21 August

The growth of employment in the corporate sector slowed to 1.5 per cent in FY24 from 5.7 per cent in FY23, as merely 90,840 new people got employment, compared to 333,000

people gaining employment in FY23, the latest report released by Bank of Baroda (BoB) on Wednesday showed.

"The employment growth scene in India Inc was quite lacklustre when looked at the aggre-

gate level. Higher growth in FY23, the base effect, can only partly explain (this) low growth," the report noted. The report notes that the reason for this slowdown is that FY23 was the first year post pandemic, when there was a certain degree of voluntary and involuntary displacement of staff, leading to a tendency for growth in employment to be higher in FY23 as activity was ramped up.

'The same necessity was not felt in FY24 resulting in a lower growth rate," it noted.

Rajesh Nambiar appointed Nasscom president-designate

Steps down as Cognizant India chairman and MD, to succeed Debjani Ghosh

SHIVANI SHINDE Mumbai, 21 August

IT industry body National Association of Software Companies (Nasscom) on Wednesday announced the appointment



chairman and managing director of Cognizant India, succeeds Debjani Ghosh at Nasscom, who completes her tenure in November 2024.

time for the industry, as we focus on the accelerated transition to AI-first companies, making talent our greatest competitive advantage, driving growth, and increasing investments in IP creation and R&D. I am both privileged and honoured to take on this opportunity to collaborate with all stakeholders to

of Rajesh Nambiar as its president-designate. capabilities," Nambiar, who resigned as Nambiar.

'This is truly an exciting

ership and strategic initiatives have been instrumental

RAJESH NAMBIAR President-designate, enhance the Indian tech sec-

Nambiar is an industry veteran having worked and led global teams at TCS, IBM, Ciena and Cognizant. He has been a member of the nasscom Executive Council before being elected as Chairperson in 2023. His lead-

> in positioning India's tech sector as a global leader. Debjani Ghosh, president, nasscom, said, "Leadership at Nasscom is fully empowered to carry forward the charter and I am confident that Rajesh will elevate it to even greater heights. I welcome him and look forward to

Cognizant appoints Rajesh Varrier global head of ops and CMD India Nasdaq-listed IT maior

Cognizant announced the appointment of Rajesh Varrier as global head of operations, effective September 2, 2024. Additionally, he will be appointed chairman & managing director (CMD) India, assuming the role on October 1, 2024. This follows as Raiesh Nambiar leaves Cognizant to become president of Nasscom. Varrier will be an executive vice-president of Cognizant, reporting to Ravi Kumar S, Cognizant's chief executive **BS REPORTER**

ORIENTAL RAIL INFRASTRUCTURE LIMITED (Formerly known as Oriental Veneer Products Limited CIN: L35100MH1991PLC060686

Regd. Office: Survey No. 49, Village Aghai, via Kalyan Railway Station Thane- 421 301, Maharashtra, India Corp. Office: 16. Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai - 400 010. Maharashtra, India. Tel No: 022-61389400 Fax No: 022-61389401

Website: www.orientalrail.com E-mail: compliance@orientalrail.co.ir

NOTICE OF 33⁸⁰ ANNUAL GENERAL MEETING TO THE MEMBERS

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, September 26, 2024 at 03.00 p.m. Indian Standard Time ('IST') through Video Conferencing ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the

The Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Circular Nos. 09/2023 dated September 25, 2023 read together with other previous circulars issued by MCA in this regard (collectively referred to as the "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC/OAVM without physical presence of the members of the Company at the common venue. Accordingly, in compliance with these MCA Circulars and the relevant provisions of The Companies Act. 2013 ("the Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Circular No SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023, the AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

In compliance with the aforesaid circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the financial year 2023-24 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA) or relevant depositories. The same will also be made available or the Company's website www.orientalrail.com/, website of the stock exchange i.e. BSE Limited at <u>www.bseindia.com</u> and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in AGM though

The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Act. The Company will be providing a remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the company is providing a facility of voting through an e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting will be provided in the Notice of the AGM.

Pursuant to SEBI Circulars dated May 07, 2024 and June 10, 2024 shareholders holding physical securities are requested to note that if folio(s) are not updated with PAN, choice of Nomination (optional), Contact details, (Postal Address with PIN and Mobile Number), Bank A/c details and specimen signature (KYC details) then any payment including dividend in respect of such folio(s), will be effected through electronic mode effective from April 01, 2024, upon furnishing of all the aforesaid details to the Company/Registra and Share Transfer Agent. To avoid delay in receiving dividend, shareholders are requested to update their KYC details with their depositories (Where shares are held in demat mode) and the Company's Registrar and Share transfer Agent (RTA) (where shares are held in physical mode) to receive dividend directly into Bank account or

Manner of registering/updating email addresses, mobile number & change of address and manner of registering mandate of bank accounts for receiving dividend

Physical Members holding shares in physical form are requested to submit their PAN. KYC details including Bank details and Nomination details to Adroit Corporate Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company by sending a duly filled form ISR-1 and other relevant forms (available on the website of the Company at https://www.orientalrail.com/downloads.php and on the website of our RTA at https://www.adroitcorporate.com/RandTServices.aspx Please contact your Depository Participant ("DP") and register your email Demat address and bank account details in your demat account, as per the

Members who are holding shares in the physical form or who have not registered their email addresses are requested to refer to the Notice of the AGM for the process to be followed for obtaining the User ID and password for casting the vote through e-voting.


process advised by your DP.

The Board of Directors at its meeting held on Tuesday, May 28, 2024 have recommended a final dividend of \P 0.10/- per equity share of the face value of \P 1/- each for the financial year ended March 31, 2024. The record date for determining eligibility of members entitled to receive the dividend on equity shares, if approved by the shareholders of the Company at the AGM is Thursday, September 19, 2024. Dividend shall be paid to those shareholders whose names appear in the Company's Register of Members / statements of beneficial position received from NSDL and the Central Depository Services (India) Limited as at the close of business hours on Thursday, September 19, 2024.

In case of any queries, the shareholders of the Company may contact the RTA, Adroit Corporate Services Private Limited, 18-20 Jafferbhoy Industrial Estate, Makwana Road, Marol Naka, Andheri East, Mumbai 400059 or e-mail at info@adroitcorporate.com

Date: August 22, 2024 For Oriental Rail Infrastructure Limited

> Hardik Chandra Company Secretary



FREEDOM Premium innerwear

Kothari Hosiery Factory Private Limited 29, Strand Road, Mohta House 2nd Floor, Kolkata 700001 | P 84208 26999

KHAZANCH]

KHAZANCHI JEWELLERS LIMITED

(Formerly known as Khazanchi Jewllers Private Limited)
Regd. Office: No.130, NSC Bose Road, Sowcarpet, Chennai - 600079
CIN: L36911TN1996PLC034918 | Website: www.khazanchi.co.in

NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held at 03:30 P.M., on Thursday, the September 12 2024 through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM), in compliance with the General Circular No.09/2023 dated 25.09.2023 read with Circular No.20/2020 dated 05.05.2020 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No.SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/ 167 dated 07.10.2023 read with Master Circular No.SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated 11.07.2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as 'Circulars') and also applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder

In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the year 2023-24 have been sent to all the Members on August 21, 2024 whose e-Mail IDs are registered with the Company / Registrar and Transfer Agent (RTA), M/s Cameo corporate services limited / Depository Participant(s) (DP)

However, members can also download the AGM Notice and Annual Report from the Company's website www.khazanchi.co.in and the website of Stock Exchanges at www.bseindia.com.

The Members whose e-Mail addresses are not registered with the RTA/DP are required to follow the procedure laid down in the Notice of the AGM, in order to receive the Notice of the AGM and Annual Report. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made

thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, the September 06, 2024 to Thursday, the September 12, 2024 for the purpose of Annual General

The Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date (i.e.) September 05, 2024, may cast their vote electronically on the businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL) either through remote e-Voting or e-Voting during the AGM.

The Board of Directors have appointed M/s. A K Jain & Associates, Practising Company Secretaries, represented by Mr. Pankaj Mehta as the Scrutinizer for conducting both the remote e-Voting and e-Voting during the AGM in a fair and

The Members are hereby informed that:

(i) The businesses as set out in the Notice of the AGM may be transacted through remote e-Voting or e-Voting during the AGM.

(ii) The remote e-Voting shall commence at 9.00 a.m., on Monday, the September 09, 2024.

(iii) The remote e-Voting shall end at 5.00 p.m., on Wednesday, the September

(iv) The remote e-Voting module will be disabled after 5.00 p.m., on September

(v) The cut-off date for determining the eligibility to vote either through remote

e-Voting or by e-Voting during the AGM is September 05, 2024.

(vi) The Members may note that: (a) The remote e-Voting module shall be disabled after 5.00 p.m., on September 11, 2024 and once the votes on the resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

(b) The facility for voting will also be available during the AGM and those Members present in the AGM through VC / OAVM facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the

e-Voting during the AGM. (c) The Members who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their

votes again; and (d) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-Voting or

ii) The manner of voting remotely for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their e-Mail addresses is provided in the Notice of the AGM which is also available on the website of the Company www.khazanchi.co.in

e-Voting during the AGM.

iii) For any queries or issues regarding attending AGM and e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting manual available at www.evotingindia.com under Help Section or write an e-Mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr Nitin Kunder (022 - 23058738) or Mr Mehboob Lakhani (022 - 23058543) or Mr Rakesh Delvi (022 – 23058542) of CDSL.

> For Khazanchi Jewellers Limited Sakshi Jain **Company Secretary**

Place: Chennai Date: August 22, 2024

Suchi Semicon set to invest \$100 mn in Guj **OSAT plant**

ASHUTOSH MISHRA New Delhi, 21 August

Surat-based semiconductor manufacturing company Suchi Semicon on Wednesday announced to invest \$100 million in its Outsourced

Semiconductor Assembly and Testing (OSAT) plant, which will be Gujarat's first such unit to start rolling out semiconductors in November this year. The investment will be made over the next three to five

"From the day of start of its operations in November, the facility will be capable of producing 200,000 pieces a day," said Shetal Mehta (pictured), Co-founder,

Semicon. Spread in an initial area of 30,000 square feet, the upcoming facility in Gujarat's Surat district will have the capacity to produce up to 3 million chips per day, and will feature advanced Class 10,000 and 100,000 cleanroom environments, according to the company.

Punjab State Power Corporation Limited

working with him."

Regd. Office: PSEB Head Office, The Mall Patiala- 147001 Corporate Identity No. U40109PB2010SGC033813, Website: www.pspcl.in (Phone No. 01881-275289) E-mail: se-hq-qqsstp-ropar@pspcl.in

E-Tender Enquiry No. 7585/P-2/EMP-12755

Dy.Chief Engineer/ Headquarter (Purchase Cell-2) GGSSTP Rupnagar invites E- Tender ID No. 2024_POWER_ 124940_1 for procurement of differential pressure switches for Stage- II & III.
For detailed NIT & Tender Specification please refer https://eproc.punjab.gov.in from 14.08.2024 onwards

Note:- Corrigendum and addendum, if any, will be published online at https://eproc.punjab.gov.in. 76155/12/3322/2023/36870 RTP-94/24

TENDER NOTICE Tenders are invited for "Request for proposal for procurement of IT Service and Operation Management Solution". For specifications & other relevant details, RFP may be downloaded from Bank's website

Punjab & Sind Bank

Any further changes related to the said Tender shall be posted on bank's website only

Asst. General Manager- IT

https://punjabandsindbank.co.in/.



A Stakeholders Meet shall be held in connection with the following Projects to be developed on Public Private Partnership mode



- Aam Khas Bagh, Sirhind Pinkcassia Tourist Complex, Rupnagar
- Darbar Hall & Gol Kothi, Kapurthala Sangrur Kothi, Sangrur
- **Development of International Standard** Tourism/Theme Destination in Punjab on Pathankot-Dalhousie road around Ranjit Sagar Lake - Kulara Island **Eco-Tourism Project at Siswan Dam**

Date: 05.09.2024 (Thursday) | Time : 11:00 AM Location: Hotel Taj, Block No. 9, Jan Marg, Sector 17-A, Chandigarh

- Video Conferencing Link: https://pidb.my.webex.com/pidb.my/j.php?MTID=md22e0cf4c7679cd5889 7b3fdc8de7e21Meeting number: 2641 485 7472 Password: 1234
- Site visit of the showcased projects shall be arranged for those who wish to visit the facilities
- All the interested Firms/Companies are invited to participate in the Investors conclave

For details of sites, visit us at www. pidb.punjab.gov.ir





भेंडीबाजारच्या भाडेकरूंचा प्रश्न निकाली काढा! आमदार अमीन पटेल यांचे म्हाडाला पत्र

■ मुंबई

भेंडीबाजार पुनर्वसन अनेक भाडेकरूंचा पात्र-अपात्रतेचा निर्णय बऱ्याच काळ प्रलंबित असून हा प्रश्न विनाविलंब निकाली काढा, असे आवाहन मुंबादेवी आमदार अमीन पटेल यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाला पुन्हा एकदा केली (म्हाडा) आहे. काही वर्षांपासून पटेल या प्रश्नी पाठपुरावा करीत आहेत.

बोलताना याबाबत यांनी सांगितले पटेल पुनर्वसन की, भेंडीबाजार

नकतेच मला भेटले.विविध कारणांमुळे त्यांची नावे पात्र भाडेकरूंच्या यादीत अद्याप

मुख्य कारण म्हणजे त्यांच्या पात्रतेची पडताळणीच अद्याप म्हाडाने केलेली नाही. या भाडेकरूंच्या पात्र-अपात्रतेची डोक्यावर टांगती तलवार आहे. या भाडेकरूंशी संपर्क साधून कागदपत्रांची

याचे

समाविष्ट झालेली

नाहीत.

पेसा भरतीसाठी पालघर बंद!

नाशिकच्या आंदोलकांना पाटिबा

जमातीचे

मी म्हाडाला केली आहे भेंडीबाजार

पात्रताधारक

पडताळणी करण्याची विनंती

प्रकल्प हा मुंबईतील मोठ्या पुनर्वसन प्रकल्पांपैकी एक १६.५

पुनर्विकास

दाऊदी

समाजाने

केलेल्या

240

आणि

3

ट्रस्टच्या

आहेत.त्यांमध्ये

प्रकल्पात

इमारती

वैशिष्टय आहे.

जागेवरील भेंडीबाजार आणि बोहरा स्थापन सैफी यापवी झोपू बुन्हानी अपलिफ्टमेंट (एसबीयूटी) साह्याने उभारला जात आहे. द्यावा द्रमारती असे हजार विक्री) २०० निवासी सदनिका आणि १ हजार २५० व्यावसायिक आहेत.११ गगनचुंबी प्राधिकरणाच्या फेऱ्या मोकळ्या जागा हे या प्रकल्पाचे एक

या कामांसाठी अनेकदा दलालांची मदत घ्यावी लागत

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाची ऑनलाइन नागरी सेवा सुरू ■ मुंबई असे.

पुनर्विकास झोपडपट्टी प्राधिकरणाने भाडेकरुंच्या सदनिकांचे हस्तांतरण या सेवा ऑनलाईन देण्यास सुरुवात केली आहे. प्राधिकरणाच्या तक्रारींकरिता भाडेकरुंना प्राधिकरणात तकार व सदनिकेची (खरेदी/ हस्तांतरणाकरिता देखील हस्तांतरण फाॅर्म भरुन द्यावा लागत असे. यासाठी

गंभीर दखल घेतली. कारवाईला विलंब का होतो. हायकोर्टीने आदेश प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद दिल्यानंतरच कारवाई करणार का? असे सवाल करत न्यायमुर्ती महेश कल्याणकर यांच्या संकल्पनेतून सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाता यासर्व प्रक्रिया यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला करण्यात आल्या असून, आता खडसावले. कंपन्यांना प्रतिबंधित झोपडीधारकांची सदर त्रासातून सुटका होऊन त्यांची होणारी सरकारी अधिकाऱ्याकडून परवानगी फसवणूक रोखली जाणार आहे. दिली जाते आणि ही बेकायदा लाभार्थ्याना अधिकृत "VISHNU GOVIND NAGAR CO.OP HOUSING SOCIETY LTD" Situated At Survey No. 159, Plot No. 3, Agashi

योजनेतील प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर (www.sra. dov.in या संकेतस्थळावर) जाऊन नागरी सेवा या पर्यायाचे बटण दाबून भाडे तक्रारींकरिता भाडे व्यवस्थापन प्रणाली आणि हस्तांतरणाकरिता सदनिका/गाळ्याचे या पर्यायावर जाऊन प्रक्रिया पार पाड़ता येणार आहे

> Note:- Only Sealed Tender Package will be accepted STAR ASSOCIATES

- Office Address -Shop No.2, Bldg. No.6, A - Wing, Green Park, Near Gokul Village. Mira Road (East) Tel. Office

होर्डिंग्ज उभे करण्यासही

TENDER NOTICE

Road, Virar West, Sheetal Nagar Area, Behind

Tandul Bazar, Kaman Wala Compound,

Tal. Vasai, Dist. Palghar-401303

Sealed Item Rate Tender are Invited for Repair,

Waterproofing & Painting Work.

Tender can be collected from Consultant Office.

From: 22.08.2024 to 31.08.2024

Between 11.00 AM To 5.00 PM

Date of Submission on 01.09.2024 (up to 5.00 PM

at VISHNU GOVIND NAGAR CHS Ltd Society Office. (Refer Address from above)

ender Cost Rs. 4000/- in Cash (Non-Refundable)

जाहीर सूचना

जाहीर सूचना देण्यात येत आहे की,

प्रशासक श्री. व्रजेश कांतीलाल पटेल

(माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक

२८.१२.२०१६ रोजी जारी केलेल्या

प्रशासनाच्या पत्रांद्वारे नियक्त)

यांच्यामार्फत आम्ही दिवंगत श्री. मणिभाई

इथीभाई पटेल यांच्या मालकी हक्कासंदर्भात

ामूद मालमत्तेसाठी, विशेष करून खाली

लिहिण्यात आलेल्या ("नमूद मालमत्ता")

अनुसूचीमध्ये वर्णन करण्यात आलेल्या

पहिल्या आणि दुसऱ्या मालमत्तेसंदर्भात

कोणतीही व्यक्ती आणि/किंवा संस्था

(बँका/ वित्तीय संस्थांसह) ज्यांच्याकडे या

जागेच्या किंवा हिश्श्यासंदर्भात कोणताही

दावा, मागणी, वाटा, हक्क, मालकी किंवा

हितसंबंध, विक्री, विक्री करार, हस्तांतरण

असाइनमेंट, देवाणघेवाण, भेटवस्तू,

भाडेपट्टी, उप-भाडेपट्टी, भाडेकरू, उप-

भाडेकरू, देखभाल, वारसा, विभाजन

कौटंबिक व्यवस्था/सेटलमेंट, ताबा

व्यवसाय, परवाना, उप-परवाना, काळजी

धारणाधिकार. विश्वास किंवा कोणत्याही

ट्रस्ट अंतर्गत फायदेशीर हक्क/व्याज/दावा

किंवा कोणत्याही करारांतर्गत किंवा

कोणत्याही न्यायालयाद्वारे पारित

आदेश किंवा संलग्नक किंवा

पुरस्काराअंतर्गत को णत्याही

केलेले खटले, प्रलंबित दावे किंवा

वकीलपत्र. चटईक्षेत्र. विकास अधिकार

किंवा किंवा अन्यथा कोणतीही ("टावा")

माहिती करून देण्यात्राठी लेखी स्वरूपात

खालील स्वाक्षरीधारकांच्या ७०१ फ्लाय

एज ७६५, एस. व्ही. रोड, बोरीवली पश्चिम,

मुंबई-४०० ०९२ या कार्यालीन पत्त्यावर

प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या

आत कळवण्याची विनंती करण्यात येत

आहे. असे न केल्यास, कोणताही दावा

अस्तित्वात नाही किंवा कोणताही असा

ढावा किंवा हरकत/ती असल्यास माफ

करण्यात आल्या आहेत आणि/किंवा

त्यावरील हक्क सोडून देण्यात आला आहे,

वर संदर्भित मालमत्तेची अनुसूची

(''नमूद मालमत्तेचे'' वर्णन)

जमिनीचा प्रत्येक अविभाज्य भाग हा गाव

कांदिवली पश्चिम, मुंबई उपनगर जिल्ह्यात

(१) ९९६५ चौ. मीटर आकाराचा सीटीएस

क्रमांक ४१४/अ आणि ४१४/अ/१ ते ८९

(२) ५८६४.८० चौ. मीटर आकाराचा

सीटीएस क्रमांक ४१४/उ, ४१४/उ/१ ते ८८

असून अशी एकूण १५८२९.८० चौ. मीटर

कांदिवली पश्चिम मुंबई उपनगर जिल्हा,

येथे मुंबईच्या नोंदणी जिल्ह्यात वसलेला

आहे आणि त्याच्या सीमा खालीलप्रमाणे

रेल्वे लाईनला जोडलेला महानगरपालिका

पश्चिमेकडील किंवा त्या दिशेने:

पूर्वेकडील किंवा त्या दिशेने:

उत्तरेकडील किंवा त्या दिशेने:

सी. टी. एस. आणि ४२८ आणि

दक्षिणेकडील किंवा त्या दिशेने:

पी उत्तर आणि आर दक्षिण वॉर्डांना

दुभागणारा महानगरपालिका रस्ता

जमिनीचा प्रत्येक अविभाज्य भाग हा गाव

मालाड (पश्चिम), मुंबई उपनगर जिल्ह्यात

(१) ४६९७.६० चौ. मीटर आकाराचा

सीटीएस क्रमांक ४६४, ४६४/१ ते १०५, (२)

५२७.५९ चौ. मीटरचा सीटीएस क्रमांक ५६५,

४६५/१ ते १७, (३) ५०५.८० चौ. मीटर

आकाराचा सीटीएस क्रमांक ४६६, ४६६/१ ते

४६६/७ असा एकूण ५७३०.९९ चौ. मीटरवर

मुंबईच्या नोंदणी जिल्ह्यात वसलेला आहे

आणि त्याच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:

सी. टी. एस. क्रमांक ५९९ आणि सी. टी.

पश्चिमेकडील किंवा त्या दिशेने:

पूर्वेकडील किंवा त्या दिशेने:

उत्तरेकडील किंवा त्या दिशेने:

दक्षिणेकडील किंवा त्या दिशेने:

पी उत्तर आणि आर दक्षिण वॉर्डॉना

दुभागणारा महानगरपालिका रस्ता.

स्वाक्षरी-

भागीढार.

अमित एस. मिश्रा

एएसडी असोसिएट,

ॲडव्होकेट्स ॲंड सॉलिसिटर्स

सी. टी. एस. क्रमांक ५६३;

महानगरपालिका रस्ताः

एस. क्रमांक ५६७; आणि

दिनांक: २२ ऑगस्ट २०२४

सी. टी. एस. क्रमांक ४२३ आणि ४२६

असे गृहीत धरण्यात येतील.

पहिली:

आहेत:

कोणत्याही दाव्याखाली, डिक्री,

न्यायालयातर्फे, न्यायाधिकरणाने

न्यायनिर्णयाचा कोणताही

सुलभता, अधिग्रहण

आढेश

कोणतेही कर्ज, गहाण, शुल्क

तपासणी करत आहोत.

घेणारा आधार.

मागणी.

दाभोळकर हत्या प्रकरणातील ३ सुटकेला हायकोर्टात आव्हान! सीबीआयला नो

🔳 पालघर

नाशिक येथे पेसा भरतीसाठी १ ऑगस्टपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांना आज पालघरवासियांनी दिला. त्यासाठी आज पालघर जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान रास्तारोको. चक्का सरकारने पेसा भरती लवकरात लवकर सुरू करावी, राज्य पेसा कक्षात किमान ५० टक्ने आदिवासी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली

पेसा क्षेत्रात अनुसूचित

रहिवासी

🔳 मुंबई

न्यायालयाने

सरव्रवा मुलगा पक्का वैरी

गाडीरवाली घरच्यांना चिरडले

बिंदेश्वर शर्मा याने काल

संध्याकळी ५ वाजण्याच्या

समारास त्याच्या सफारी

कारने वडिल सतीश शर्मा

यांच्या फॉर्च्युनर एसयूव्हीला

धडक दिली. बिंदेश्वर शर्मा

याचे वडील सतीश शर्मा

अधिकारी आहेत. मुंबईत

राहणारे सतीश हे घरातील

अंबरनाथला आले होते.

पण बिंदेश्वर जिथे राहतो

तिथे पोहोचल्यावर त्यांना

तो तेथे दिसला नाही. जेव्हा

ही घटना घडली तेव्हा ते

सुनेची समजूत काढून ते

परत मुंबईला जात होते.

सतीश हे अंबरनाथमधील

सेव्हन लेव्हल हॉटेलजवळ

पोहोचले असता त्यांना

बिंदेश्वर त्याच्या सफारीतून

वेगाने

समजून त्यानी ड्रायव्हरला

एसयूव्हीमधून बाहेर पडले.

पण तरीही बिंदेश्वरने कार

थांबवली नाही. त्याच्या

कारने उभ्या असलेल्या

करत ड्रायव्हरसह तिघांना

उडवले आणि तो पुढे

आहे

आणि

बिंदेश्वरला

घ्यायला

ओव्हरटेक

असे

वरिष्ठ संरक्षण

मिटवण्यासाठी

पत्नी आणि लहान

आणि ड्रायव्हरसह

अंबरनाथ

अंत्रग्नाथचे

हे निवृत्त

वाद

काल

मागून

दिसला.

बोलायचे

सांगितली

एसयूव्हीला

निघून गेला.

कार बाजूला

आहेत. सरळ सेवेतून भरल्या जाणाऱ्या १७ संवगपिकी काही संवर्गाच्या परीक्षा झालेल्या अनुसुचित क्षेत्रातील भरती सरळ सेवा तत्काळ कायमस्वरूपी करण्यात यावी अशी मागणी आंदोलकर्त्यांची आहे. त्यासाठी १ ऑगस्टपासून नाशिकच्या ईदगाह मैदानावर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी

आणि माजी मंत्री भारती पवार

पनवेल तालुक्याच्या विविध

घेतली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र

कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती

अमित बोरकर यांच्या खंडपीठाने

उच्च न्यायालयाचे

एमपीसीबीला निदेश

नागरिकांच्या आरोग्याला गंभीर

धोका निर्माण करणारे उद्योग

तसेच दगड खाणींवर कारवाई

करा, असे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण

नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी)

तक्रारीला अनुसरून पुढील

चार आठवड्यांत कारवाईची

एमपीसीबीला दिले.

तालुक्यातील वहाळ,

तसेच

दुरध्वनी क्रमांक ०२५०-३२०८८०

मेळकतीचा तपशील खालील प्रमाणे

मकाळी ११.०० वा ठेवण्यात आलेली आहे.

गावाचे नाव

सामनेवाले यांचे नावे:-

श्री. जगन्नाथ गोविंद चोरघे

. श्रीम. पुष्पा वसंत चोरघे

. श्रीम. हेमांगी विनोद पाटील

. श्री. अरूण गोविंद चोरघे

. श्री अशोक गोविंद चोरघे .

श्री सतीश गोविंद चोरघे

श्रीम. मिनल चौधरी

निर्देश

पनवेल

गंभीर दखल

नागरिकांच्या

उचलण्याचे

नविन स.नं. / हि.नं.

उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे गुणवत्तेवर निर्णय घेणेत येईल याची नोंद घ्यावी

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसई विभाग वसई यांचे कार्यालय

जुने शासकीय सभागृह, किल्ला बंदर रोड, मालोंडे, वसई गांव, ता. वसई, जि. पालघर पिन ४०१२०१

जाहीर सचना

गद्वारे जाहीर आवाहन करण्यांत येते की, श्री. अशोक दामोदर गावड, रा. गावड वाडी, विरार पू., ता. वसई

जे. पालघर यांनी मोजे विरार, ता. वसई येथील स.नं. ५५/अ/१ या मिळकतीवरील तहसिलदार वसई

पांचेकडील फेरचौकशी प्रकरण क्रमांक ०१/२०१९ दि. २६/०२/२०२१ रोजीच्या आदेशाविरूध्द इकडील

प्रस्तुत प्रकरणी खालील सामनेवाले यांस खालील नमुद पत्यावर तलाठी/रजिस्टर ए.डी/पोस्टाने यांच

मार्फत नोटीस पाठविण्यात आल्या होत्या सदर खातेदार हे नमूद पत्यावर रहात नसल्याचे अहवाल प्राप्त

nen आहे. तरी सदर आरटीएस **अपिलाची सुनावणी या कार्यालयात दिनांक २३/०९/२०२४ रोजी**

यामुळे प्रस्तुत अपिल प्रकरणांत खालील नमुद सामनेवाले यांनी अगर त्यांचेतर्फे कायदेशीर वारस अग

हेतसंबंधित अन्य कोणताही व्यक्ती यांनी जाहीर नोटीसद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालय वसई यांचे

गयालयात नेमन दिलेल्या तारखेस व वेळेस आवश्यक त्या कागदपत्रासह न चुकता हजर रहावे. अन्यथा

८. श्री. प्रताप गोविंद चोरघे

९ श्रीम माणकबाई पदाण चोरघे

१२. श्रीम. अलका गोविंद चोरघे, सर्व रा. आई बंगला

फुलपाडा रोड, युनियन बँकेच्या मागे विरार पूर्व, ता.वसई जि.पालघर. सही/-

उपविभागीय अधिकारी वसई

१०. श्रीम, वनिता गोविंद चोरघे

११. श्रीम. मिना गोविंद चोर्घ

पालयात आरटीएस अपिल संकिर्ण नं. २२३/२०२२ दाखल केलेले आहे. प्रस्तुत अपिलामधील जिमन

गावांतील प्रदुषणाबाबत

प्रदुषणकारी खाणी, उद्योगांवर कारवाई करा

हत्या करण्यात आली. याप्रकरणी

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रकरणी तीन आरोपींची हत्या निर्दोष मुक्तता आदेशाला कुटुंबियांनी यांच्या दिलेल्या याचिकेची आव्हान उच्च न्यायालयाने दखल घेतली. न्या. रेवती मोहिते डेरे आणि पथ्वीराज चव्हाण खंडपीठाने निर्दोष सटका करण्यात सीबीआयला नोटिस जारी करत सुनावणी २३ सप्टेंबरला निश्चित केली. डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात २० ऑगस्ट २०१३ रोजी

उलवे, पडेघर, बांववी पाडा व

बांववी कोळीवाडा या गावांतील

वाढत्या प्रदुषणाकडे लक्ष वेधत

राजेंद्र पाटील यांच्यावतीने ॲड.

विनोद सांगवीकर यांनी उच्च

न्यायालयात याचिका केली. या

याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र

कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती

अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे

सुनावणी झाली. यावेळी ॲड.

दाखवणारी

महाराष्ट्र वायू प्रदुषण नियंत्रण

कायद्यातील तरतुदींची काटेकोर

अंमलबजावणी केली जात नाही.

वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांची

नियंत्रणासाठी सरकारी यंत्रणांना

Email ID: vasaisdo@gmail.com

वेळोवेळी निवेदने दिली

क्षेत्र (हे.आर)

१९८३

पनवेलमधील

धोकादायक

काही

तसेच

प्रदूषण

यांनी

छायाचित्रे सादर केली.

सांगवीकर

प्रदेषणाची

परिस्थिती

सीबीआयने तपास करून वीरेंद्रसिंह तावडे. वकील संजीव पनाळेकर आणि कार्यकर्ता विक्रम भावे, सचिन अंदरे व शरद कळसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल या खटल्याची सुनावणी सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या समोर द्याल्यानंतर न्यायालयाने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे. संजीव

पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष तर सचिन अंदरे आणि शरद यांना हत्येप्रकरणी कळसकर दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपींनी पुणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले. तर मुक्ता दाभोळकर यांनी आरोपींच्या सुटकेविरोधात उच्च न्यायालयात आव्हान याचिका केली आहे.

पनवेल महानगरपालिका जाहिर ई-निविदा

दिव्यांग विभागा मार्फत दिव्यांग बांधवांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी ई-निविदा द्वारे एजन्सीची नेमणुक करणेकामी व्दितीय जाहिर ई निविदा बाबत या कामासंबंधिचा सविस्तर तपशील www.mahatender.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. जा. क्र.पमपा/दिकवि /२८२३/१८ /२०२४

सही/-संतोष वारुळे उपायक्त (दिव्यांग विभाग) पनवेल महानगरपालिका

🏻 ठाणे महानगरपालिका, ठाणे

सार्वजनिक बांधकाम विभाग

निविदा सूचना

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 'महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकासासाठी विशेष तरतूदः' या लेखाशिर्षकांतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्र.क्र.१९ क मधील कामे करण्याकरिता खालील दोन (०२) कामांसाठी स्वतंत्र ई-टेंडरींग पध्दतीने निविदा मागवित आहे

अ.क्र.	कामाचे नाव			
१	कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील धोबी घाट व सैनिकी मुलांचे वस्तीगृह येथील अंतर्गत रस्ते नव्याने बांधणे.			
२	कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी नादुरुस्त मलवाहिनी बदलणे.			

ज्या कंत्राटदारां विरुध्द शासकीय / निमशासकीय / सार्वजनिक क्षेत्रातीर उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी शिस्तभंगाच्या कार्येवाहीच्या अनुषंगाने नोंदणी पत्र रद्द करण्याची कार्यवाही केली / सरु आहे. अशा कंत्राटदारांना सदरच्या निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. सविस्तर निविदा सुचना व प्रपत्र www.mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.२२.०८.२०२४ ते दि.२९.०८.२०२४ रोजी १६.०० वाजे पर्यंत उपलब्ध असतील. सदर निविदा ई-टेंडरींग पध्दतीने दि.२९. ०८.२०२४ रोजी १६.०० पर्यंत स्विकारण्यात येतील. प्राप्त निविदा शक्य झाल्यास दि.३०.०८.२०२४ रोजी १६.०० वाजता उपस्थित निविदाकार अथवा त्यांचे प्रतिनिधी समक्ष उघडण्यात येतील.

ठामपा/पिआरओ/पिडब्ल्यूडी-मु/३३३/२०२४-२५ सही/-दिः२१.०८.२०२४ उपनगर अभियंता

Pls visit our oficial web-site www.thanecity.gov.in

ताणे महानगरपालिका ताणे

येत आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगिकृत)

ई निविदा सूचना क्रमांक २७/२०२४- २०२५ (मुंबई) म.औ.वि.महामंडळातर्फे खालील कामांकरीता ई निविदा सूचना मागविण्यात

अ. क्र. अंदाजित रक्कम रुपये अलिबाग विभागासाठीच्या पाणीपरवठा योजनेची ₹१९.१९.30.१04.00 देखभाल व दुरूस्ती... नागोठणे जॅकवेल आरसीएफ कंपनी दरम्यानच्या सेवा रस्त्यावरील पुलांचे मजबुतीकरण व दुरुस्ती एफआरसीएम

प्रक्रियेसह करणे जुनी पाताळगंगा पाणीपुरवठा योजना... शुद्ध ₹११,९८,९६,३२८.०० जलउदंचन केंद्रातील सबस्टेशनच्या मजबुतीकरणास नव्याने बांधलेल्या संप पंप हाऊसमध्ये एलटी पॅनेल व ईओटी क्रेनसह पंपिंग मशिनरी स्थलांतरित करणे व अनुषंगिक कामे करणे रानसाई पाणी पुरवठा योजना.... रानसाई येथे १५० ₹८,७०,४८,९९०.०० अश्वशक्ती विलो बनावटीच्या ३ नग व्हीटी पंपांचे नूतनीकरण करणे, बॅकवॉश पंपिंग मशिनरीचा पुरवठा करून उभारणे, कार्यान्वित करणे व संलग्न कामे करणे. लोटे परशुराम लोटे औद्योगिक क्षेत्रातील पाणी ₹४,५०,०६,०४७.०० पुरवठा योजनेची देखभाल व दुरूस्ती... लोटे येथील जॅकवेलची, पंपरूमची दुरुस्ती व मजबुतीकरण, उच्च बळकट थिक्सोट्रॉपिक मोर्टार, पल्टुडेड कार्बन फायबर प्लेट/ ग्लास, फायबर शीट्स (टिएफआरपी) व स्पर्शिक गुणवत्ता सामग्री वापरून करणे. तारापूर औद्योगिक क्षेत्र.... . तारापूर येथील जॅकवेल ₹१,८०,८०,८३०.०० विहिरीची पल्टुडेड कार्बन फायबर प्लेट/ग्लास फायब

ग्रामपंचायतीच्या अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण व इतर कामे करणे पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र.... पाताळगंगा औद्योगिक ₹८५,८३,१४४.०० क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दरूस्ती पाताळगंगा येथील कर्मचारी निवासस्थानांन एचडीआरए संरक्षणात्मक कोटिंग प्रक्रिया करणे उपरोक्त कामांकरीता निविदा प्रपत्र दिनांक २२/०८/२०२४ ते दिनांक ३०/०८/२०२४

पर्यंत महामंडळाच्या http://www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील.

संकेत स्थळावर नोंदवावेत. कंत्राटदारांच्या मद्यांचे निराकरण /महामंडळाचा खलासा दिनांब

२७/०८/२०२४ पासन महामंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होईल

इच्छकांनी वरील कामांबाबत दिनांक २६/०८/२०२४ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्य

योजना...

₹१,४०,२८,३९७,००

शीटसह उच्च शक्ती दुरुस्ती मोर्टारसह (थिक्सोट्रॉपिक)

बळकटीकरण व दुरुस्ती करुन गळती रोखणे.

रत्नागिरी पाणी परवठा

मुंबई - बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई होणाऱ्या विलंबावर हायकोर्टाने हायकोर्टात घेण्यासाठी कंपन्या धाव घेतात. हे आम्ही खपवून

बेकायदा होर्डिंग्जवरील कारवाईला विलंब का? हायकोर्टाचा मुंबई-पुणे बेकायदा होर्डिंग्ज उभारणाऱ्या जाहिरात कंपनीला ५५ हजार घेणार नाही, अशी तंबी देताना रुपयांचा दंड ठोठावला.

IN THE PUBLIC TRUST REGISTRATION OFFICE **GREATER MUMBAI REGION, MUMBAI** nadaya Ayukta Bhavan, 1st. Floor, Sasmira College Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030

PUBLIC NOTICE OF INQUIRY Change Report No. ACC/V/6230/2024 Filed By: Mr. Heetesh Kalyanji Veera In the matter of: Shree Bidada Sarvodaya Trust Bombay P.T.R. No. E-13282 (Mumbai)

... Reporting Trustee Mr. Heetesh Kalyanji Veera

All concerned having interest: -

WHEREAS the trustees of the above trust have filed Change Report under section 22 of the said Maharashtra Public Trust Act, 1950 for bringing the below describe property on the record of the named trust and an inquiry s to be made by the Assistant Charity Commissioner, Greater Mumba Region, Mumbai viz.

2) Whether the property is the property of the trust? and could be registered in the name of the above trust?

DESCRIPTION OF THE PROPERTY: MMOVABLE PROPERTY

1. Property No.1: All that piece or parcel of government toka land or ground Property No.1: All that piece or parcel of government toka land or ground with messuage tenement or dwelling house, standing thereon situate lying and being near Suparibaug Road at Parel in the Registration Sub District of Bombay in the Island of Bombay Containing by admeasurement 304 Sq. yds equivalent to 254.14 sq. Meters or thereabout (including 47.00 sq. yds. Equivalent to 39.29 sq. Meters being the area of the moiety of common passage on the North and East) and registered in the books of collector of land revenue under Old No. 61-15, New Nos. D/14201 and 14405 New North No. 16(565) Codesters Street No. 106 and part of the control of the c 14495, New survey No. 1E/2563, Cadastral Survey No. 106 and part of 1/105 of Parel Seweri Division and in the books of the collector of municipal rates and taxes under ward No. 13 (2C), ward No. F/S Zone No.1 and formerly street No. 2D and new street No. 286B sheet No. 432 and bounded as Follows,

East: A moiety of the common passage and beyond that partly by the property of Shavakshaw Sorabji Batliwalla and partly by the property of Pirojshaw Jamshedji Todiwalla

West: A Gally and beyond that by the property of Pherose Kaikhashru Iran North: A moiety of the said common passage and beyond that by the property of the said Shavakshaw Sorabii Batliwalla. South: A private road leading to Suparibaug road

The building standing thereon above property and its Block description Lis

Block No	Floor	Carpet area in sq.ft
1 (shop)	Ground	491
2 (Res)	Ground	606
3 (Res)	First	632
4 (Res)	First	606
5 (Res)	Second	632
6 (Res)	Second	606

Constructed Ground + 2 storey the said property has total built up area of about 4689.75 sq.ft approx. and balcony area is about 136 sq.ft making a lotal of super build up area equivalent to 4825.75 Sq. ft. approximately. 2. Property 2

All that piece or parcel of land or ground of the Toka Tenure being portion of the land or ground with the messuage tenement or dwelling house standing thereon and known as 'Todiwala House' situate lying and being in a passage off Dr. Babasaheb Ambedkar Road. (Form in a passage off Dr. Babasaheb Ambedkar Road, (Formerly known as Soparibagh Road), Parel without the fort of Bombay in the Registration District and District of Bombay City and Bombay Suburban and bearing collectors rent roll no. B/6161 new survey No. 1D/2563 part and C.S.No. 1/104 of Parel Sewree division admeasuring 209 sq.vards or thereabout equivalent to 174.75 sq. mtrs. Or thereabouts together with a gully in the rear and bearing C.S.No. 1/105 (part) of Parel Seweree Division admeasuring 34 sq. yards or thereabout equivalent to 28.43 sq. mtrs or thereabouts and which said premise are bounded as follows: East: The property of Bahadurji Jamshedji Tadiwala

West: The property of Manekii Rustomii Patel

North: The property of Dr. S.S.Bottlewall

South: The passage aforesaid over which there is a right of way and which said premises are assessed. The collector of municipal rates and taxes under F ward No. 1382 (2) and street No. 286 A. The building Todiwala House is a Ground + two stores

Agreement Value : Rs. 1,40,00,000/ (Rupees One Crore Forty Lakhs Only)

This is to call upon you to submit our objections or any evidence if any, a above office address within 30 days from the date of publication of this notice in written. If not received anything within given period, the inquiry would be completed and necessary order will be passed. If no objections are received within the stipulated time then further inquiry would be completed and necessary orders will be passed.

This notice given my hand and seal of the Joint Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai.

This date 20.08.2024



Sd/-Superintendent-J Public Trust Reg. Office, Greater Mumbai Region, Mumbai

औरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (पूर्वीची ओरिएंटल वेनीर प्रोडक्ट्स लिमिटेड)

सीआयएन: L35100MH1991PLC060686

बणीकत कार्यालय: सर्व्हे क. ४९. गाव अघर्ड, कल्याण रेल्वे स्थानक मार्गे, ताणे - ४२१ ३०१, महाराष्ट, भारत **कॉर्पो. कार्यालय:** १६, मस्करेन्हास रोड, माझगाव, मुंबई-४०० ०१०, महाराष्ट्र, भारत **बुरध्वनी क्र**.: ०२२-६१३८९४०० फॅक्स क : 022-893/.9809

वेवसाईट: www.orientalrail.com ईमेल: compliance@orientalrail.co.in सदस्यांना ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभैची सूचना

वादारे सचना देण्यात येते की. एजीएम सचित करण्याकरिता प्रसारित करण्यात येणाऱ्या एजीएमच सुचनेमध्ये नमुद्र केलेल्या व्यवसायाचे कामकाज करण्याकरिता कंपनीची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएम') गुरूवार, दि. २६ सप्टेंबर, २०२४ रोजी दु. ०३.०० भारतीय प्रमाण वेळ ('भा.प्र.वे.') वाजता

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') / इतर दृक्–श्राव्य माध्यमे ('ओएव्हीएम') द्वारे घेण्यात येणार आहे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) त्यांच्या २५ सप्टेंबर, २०२३ रोजीच्या परिपत्रक क. ०९/२०२३ सहवाचिता यासंदर्भात एमसीएद्वारे पारित इतर याआधीची परिपत्रके (एकत्रितरित्या "एमसीए परिपत्रके म्हणून उल्लेखित) नुसार सामायिक ठिकाणी कंपनीच्या सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ ओएव्हीएमदारे एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यानसार, या एमसीए परिपत्रके आणि कंपनी कायदा, २०१३ ("कायदा") च्या संबंधित तरतुदी आणि सेबी (सूचिबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमन, २०१५ आणि दिनांक ०५ जानेवारी, २०२३ रोजीचे परिपत्रक

ं. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ आणि दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ रोजीचे परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ च्या अनुषंगाने, कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम द्वारे घेण्यात येणार आहे. उपरोल्लेखित परिपत्रकांच्या अनुपालनामध्ये, वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालास एजीएमची सूचना, ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/निबंधक आणि भाग हस्तांतरण एजन्ट (आरटीए) किंवा संबंधित डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदविलेले आहेत. त्यांना इलेक्टॉनिक पदतीने पाठविण्यात येईल. तसेच ती कंपनीची वेबसाईट www.orientalrail.com, रुटांक एक्सचेंजर्थी म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com आणि एनएसडीएलची वेबसाईट https://www.

ओएव्हीएम सुविधेद्वारेच उपस्थित राहू आणि सहभागी होऊ शकतात. एजीएमला जोडले जाण्याकरिता सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात येतील. एजीएमला व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारे उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्य मोजण्याच्या कारणास्तव गणना करण्यात येईल. कंपनी तिच्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याकरिता दूरस्थ ई-मतदान सुविधा ("दूरस्थ ई-मतदान" प्रदान करणार आहे. त्याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदानाची सुविधा ("ई-मतदान") प्रदान करणार आहे. दूरस्थ ई-मतदान/ई-मतदानाची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्य

evoting.nsdl.com येथे अपलोड करण्यात आली आहेत. सदस्य एजीएममध्ये फक्त व्हीसी/

सूचनेमध्ये देण्यात येईल. ... दिनांक ०७ मे, २०२४ आणि १० जून, २०२४ रोजीच्या सेबी परिपत्रकांनुसार भौतिक प्रतिभूती धारण करणाऱ्या भागधारकांना नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे की, जर फोलियो(स)मध पॅन, नामनिर्देशनाची निवड (पर्यायी), संपर्क तपशील, (टपाली पत्ता, पिन आणि मोबाईलसह), बेंक खाते तपशील आणि नमना स्वाक्षरी (केवायसी तपशील) अद्ययावत न केल्यास, अशा फोलियो(स)च्या संदर्भात आणि भाग हस्तांतरण एजन्टला सादर केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करण्यात येतील. लाभांश

लाभांशासह कोणतेही देयक, दि. ०१ एप्रिल, २०२४ पासून उपरोल्लेखित सर्व तपशील कंपनी/निबंधक प्राप्त करण्यास उशीर होणे टाळण्याकरिता, भागधारकांना विनंती आहे की, पेआऊट दिनांकास लाभांश थेट बँक खात्यात प्राप्त करण्याकरिता त्यांचे केवायसी तपशील त्यांच्या डिपॉझिटरीज (जेथे डीमॅट स्वरुपात भाग धारणा केलेली आहे) आणि कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण एजन्ट (आरटीए) (जेथे प्रत्यक्ष स्वरुपात भाग धारणा केलेली आहे) यांच्याकडे अद्ययावत करावे. ईमेल पत्ते, मोबाईल क्रमांक आणि पत्त्यामधील बदल नोंदविण्याची/अद्ययावत करण्याची तसेच बँक

खात्याचे आदेश नोंदविण्याची पद्धत:

भौतिक स्वरुपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांनी त्यांचे पॅन. केवायसी तपशील तसेच बँक तपशील आणि नामनिर्देशन तपशील ॲड्रॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण एजन्ट (आरटीए) यांना योग्यरित्या भरलेला फॉर्म आयएसआर-१ आणि इतर संबंधित फॉर्मस (कंपनीच्या वेबसाईट nttps://www.orientalrail.com/downloads.php आणि आमच्या आरटीएची वेबसाईट https://www.adroitcorporate.com/RandTServices.aspx येथे उपलब्ध) पाठवून सादर करण्याची विनंती करण्यात येते.

कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट ("डीपी") यांना संपर्क साधावा आणि तुमच्या डीपीद्वारे सुचिवलेल्या प्रक्रियेनुसार तुमचा ईमेल पत्ता आणि बँक खात्याचा तपशील तुमच्या डिमॅट खात्यात नोंद करावा

जे सदस्य भौतिक स्वरुपात भाग धारणा करतात किंवा ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी ई-मतदानाद्वारे मतदान करण्याकरिता यूजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याकरिता पालन करावयाच्या प्रक्रियेसाठी एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घेण्याची त्यांना विनंती आहे.

संचालक मंडळाने त्यांच्या मंगळवार, दि. २८ मे, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या सभेमध्ये दि. ३९ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता ₹१/- प्रत्येकी दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागाकरिता अंतिम लाभांश ₹०.१०/- ची शिफारस केली आहे. कंपनी च्या भागधारकांनी एजीएममध्ये मंजर केल्यास इक्विटी समभागावर लाभांश प्राप्त करण्यास हक्कदार सदस्यांची पात्रता निश्चित करण्याकरिता रेकॉर्ड दिनांक गुरूवार, दि. १९ सप्टेंबर, २०२४ आहे. ज्या भागधारकांची नावे कंपनीच्या सदस्य नोंदपट/एनएसडीएल आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडकडून गुरूवार, दि १९ सप्टेंबर, २०२४ रोजी कामकाजाची वेळ संपताना प्राप्त झालेल्या लाभ स्थितीच्या विवरणपत्रामध्ये दिसत आहेत अशा भागधारकांना लाभांश प्रदान करण्यात येईल.

कोणतेही प्रश्न असल्यास, कंपनीच्या भागधारकांनी आरटीए, अँड्रॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, १८-२० जाफरभॉय इंडस्ट्रियल इस्टेट, मकवाना रोड, मरोळ नाका, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९ यांना संपर्क साधावा किंवा info@adroitcorporate.com येथे ईमेल करावा

ओरिएंटल रेल इन्फ्रास्टक्चर लिमिटेड करिता ठिकाण: मंबर्ड विनांक: २२ ऑगस्ट, २०२४

सही/

हार्विक चंद्रा

कंपनी सचिव

केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा

आज कराडच्या दौऱ्यावर

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी.नड्डा हे उद्या गुरुवार २२ ऑगस्ट रोजी कराड तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री उपस्थित राहणार आहेत. या दौर्याच्या माध्यमातून भाजपा कराड तालुक्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. दुपारी ३ वाजता कराड तालुक्यातील विंग येथील आदर्श विद्यामंदिरच्या पटांगणावर आयोजन मेळाव्याचे

करण्यात आले आहे.

<u>स्टीवित</u>

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगिकृत) मुदतवाढ सूचना

ई निविदा सूचना क्र. ११/२०२४-२०२५ (मुंबई) करीता दिनांक ३१/०७/२०२४ रोजी दैनिक नवाकाळ, मुंबई, दैनिक फ्रिप्रेस जरनल, मुंबई दैनिक मिड डे, मुंबई, दैनिक एक्टिव टाईम्स, मुंबई, दैनिक नवभारत, मुंबई, दैनिक खबरें आजतक, मुंबई, दैनिक वृत्तमानस, मुंबई या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वरील ई निविदा सूचनेतील खालील कामाकरीता कंत्राटदारांचे प्रश्न, कंत्राटदारांच्या मुद्यांचे निराकरण/ महामंडळांचा खुलासा व ई निविदा संकेतस्थळावर उपलब्धतेबाबत महामंडळाच्या

संकेतस्थळावर उपलब्धतेबाबत मुदतवाढ सूचना देण्यात येत आहे.

१. बदलापूर औद्योगिक क्षेत्र बदलापूर कलेक्शन संप व्यक्त ते अंबरनाथ आरओबी येथील कलेक्शन संप पर्यंत ८०० मि.मी. व्यासाची एचडीपीई सांडपाणी निःसारण वाहिनीचा पुरवठा करणे, जोडणे व कार्याच्वित करणे. तसेच इलेक्ट्रोमेकॅनिकल कामांसह विद्यमान कलेक्शन	अ. क्र.	कामाचे नांव		अंदाजित रक्कम रुपये	
८०० मि.मी. व्यासाची एचडीपीई सांडपाणी निःसारण वाहिनीचा पुरवठा करणे, जोडणे व कार्यान्वित करणे. तसेच इलेक्ट्रोमेकॅनिकल कामांसह विद्यमान कलेक्शन	۲.	बदलापूर औद्योगिक क्षेत्र बदलापूर कलेक्शन संप	₹	१२८,८३,५३,०४६.००	
वाहिनीचा पुरवठा करणे, जोडणे व कार्यान्वित करणे. तसेच इलेक्ट्रोमेकॅनिकल कामांसह विद्यमान कलेक्शन		ते अंबरनाथ आरओबी येथील कलेक्शन संप पर्यंत			
तसेच इलेक्ट्रोमेकॅनिकल कामांसह विद्यमान कलेक्शन		८०० मि.मी. व्यासाची एचडीपीई सांडपाणी निःसारण			
		वाहिनीचा पुरवठा करणे, जोडणे व कार्यान्वित करणे.			
· · · · · · · · · · · · · · · · · · ·		तसेच इलेक्ट्रोमेकॅनिकल कामांसह विद्यमान कलेक्शन			
सप, पप हाऊस इत्यादाचा पुनबाधणा करण.		संप, पंप हाऊस इत्यादींची पुनर्बांधणी करणे.			

उपरोक्त कामांकरीता निविदा प्रपत्र दिनांक ०४/०९/२०२४ पर्यंत महामंडळाच्य http://www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील इच्छुकांनी उपरोक्त कामांबाबत दिनांक २६/०८/२०२४ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्य

संकेत स्थळावर नोंदवावेत. कंत्राटदारांच्या मुद्यांचे निराकरण / महामंडळाचा खुलासा दिनांक २९/०८/२०२४ पासून महामंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होईल. ज्या निविदा धारकांनी यापूर्वी आपली निविदा भरली असेल अथवा अपलोड केली

असेल, त्यांनी निविदेमध्ये बदल करुन किंवा बदल न करता सदर निविदा पुन्हा भरणे आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी, अशा कंत्राटदारांनी शुद्धिपत्रकानंतर जर निविदा पुन्हा भरली नाही अथवा अपलोड केली नाही तर त्यांचा देकार सदर स्पर्धात्मक निविदेतून

सदर निविदा सूचनेत इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.